

कलम २ एच नमुना (अ)

महितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्रतिनिधी याची यादी
शासकीय विभागाचे नांव :-आरोग्य सेवा (ग्रामीण रुग्णालय, पोलाडपूर)
कलम २ (एएच) a/b/c/d

अ .क्र	कार्यालय प्रमुखाचे नांव	संस्था प्रमुखांचे पदनाम	ठिकाण/पत्ता
१	डॉ .बी .व्ही .जगताप .	वैद्यकीय अधिकारी	ग्रा .रु .पोलाडपूर .
२			

कलम २ एच नमुना (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी
शासकीय विभागाचे नांव :-
कलम २ (ह) (l) (J)

अ .क्र	कार्यालय प्रमुखाचे नांव	पदनाम	ठिकाण/पत्ता
१	डॉ .बी .व्ही .जगताप .	वैद्यकीय अधिकारी	ग्रा .रु .पोलाडपूर .
२		वैद्यकीय अधिकारी	

कलम ४ (१) (b) (I)

वैद्यकीय अधीक्षक ग्रा . न . पोलादपूर यांचे कार्य व कर्तव्य यांचा तपशिल

कार्यालयाचे नांव :- ग्रामीण रुग्णालय पोलादपूर.
पत्ता :- पोलादपूर पंचायत समिती कार्यालय पोलादपूरच्या समोर.

कार्यालय प्रमुख :- वैद्यकीय अधीक्षक
शासकीय विभागाचे नांव :- सार्वजनिक आरोग्य विभाग
कोणल्या मंत्रालयातील अधिनस्त :- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्र रायगड तालुका भोगोलीक. पोलादपूर तालुका , कार्यानुरूप
विशिष्ट कार्य :- जनतेस आरोग्य सुविधा पुरविणे
विभागाचे घेय/धोरण :-
धोरण :-

सर्व संबंधीत कर्मचारी :- वैद्यकीय अधिकारी सह. अधीक्षक, कार्यालय
कर्मचारी, परिचर्या, तांत्रिक संवर्ग, लिपिक, व चतुर्थश्रेणी
कर्मचारी

कार्य :-

कामाचे विस्तृत स्वरूप :- कुटुंब कल्याण शिबीरे, स्त्री, पुरुष नसबंदी शिबीरे, नेत्र शिबीरे व विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणे.
रजा मंजूर करणे, शिस्तभंगा विषयी कार्यवाही
प्रस्तावीत करणे, विविध कार्यक्रमांतर्गत मिळणा-या अनुदानाचा खर्च
करणे, मोफत आरोग्य सुविधा पुरविणे, इ.
मालमत्तेचा तपशिल इमारती व जागेचा तपशिल
उपलब्ध सेवा:- अहोरात्र (२४ तास) कार्यालयीन वेळ सकाळी १०-०० ते ५-५५
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल
कार्यालयीन दुरध्वनि क्रमांक :- (०)
साप्ताहीक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा :- दुसरा व चौथा
शनीवार व सर्व रविव

संस्थेचा प्रारुप तक्ता .

वैद्यकीय अधीक्षक,	
	ग्रामीण काणालये .
	पोलादपूर

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (अ)

वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी याच्या अधिकारांचा तपशिल

(अ)

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन	अभिप्राय

(ब)

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन	अभिप्राय

(क)

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन	अभिप्राय

(इ)

अ.क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायद्या/नियम/शासन	अभिप्राय

कलम ४ (१) (b) (ii) नमुना (ब)

वैद्यकीय अधीक्षक ग्रा .ल . पोलादपूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशिल

अ. क्र	पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायच्या/नियम/शासन निर्णय/परिपत्रका तुसार	अभिप्राय
१	वैद्यकीय अधीक्षक	<p>१) त्याने आठवड्यातुन निदान दोनदा बाह्यरुग्ण विभागात हजार रहावे आणि सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगा संबंधात त्याने विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करावी व उपचार लिहुन द्यावेत. वैद्यक अधिकारी-यांनी पाठविलेल्या इतर रुग्णांचीही त्याने तपासणी करावी.</p> <p>२) बाह्यरुग्ण विभागाच्या वेगवेगळ्या कामावरही त्याने वेळेवेळी देखरेख ठेवावी. रुग्णालयाच्या व्यवसायीक व प्रशासनिक बाबीवर त्याने संपूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे.</p> <p>३) त्याने रोज सकाळी केरी मारुन आपल्या रुग्णांची पहाणी करावी. आणि बाह्यरुग्ण शस्त्रक्रियांच्या दिवशी व बाह्यरुग्ण विभागामील कामाच्या दिवशी फक्त महत्वाच्या रुग्णांची पहाणी करावी. महत्वाच्या रुग्णांची पहाणी करण्यासाठी त्याने रोज रात्री सुधदा केरी मारावी. सर्व साधारण देखरेख ठेवण्यासाठी त्याने रुग्णालयातील इतर रुग्णांचीही वेळेवेळी केरी मारुन पहाणी करावी.</p> <p>४) त्याने वेळेवेळी रुग्णालयात आक्रिस्मक फेरी मारावी. आणि काही दोष आढळल्यास त्या दोषीचा व त्यावर केलेल्या कार्यवाहीची नोंद करावी.</p> <p>५) प्रशासनिक पहाणी करण्यासाठी त्याने वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका व चतुर्थ वर्ग कर्मचारी यांच्यासह आठवड्यातुन एकदा फेरी मारावी. या फेरीमध्येच त्याने साफसफाईचीही पहाणी करावी.</p> <p>६) त्याने बाह्यरुग्ण व आंतरुग्ण यांच्या अभिलेख्यांची वेळेवेळी तपासणी करावी.</p> <p>७) त्याय वैद्यकीय काम, न्याय वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि शब परिक्षांचे अहवाल रवाना करणे या कामावरही त्याने देखरेख ठेवावी. शबपरीक्षा अहवालांच्या संबंधात त्याने तेथल्या तेथे मत व्यक्त करावी. आणि संबंधीत वैद्यकीय अधिकारी-यास आपला</p>	रुग्णालयीन प्रशासन बंड - २ सुधारित	अभिप्राय

	अभिप्राया कळवावा.
.	<p>८) तांत्रिक व प्रशासकिय बाबीच्या संबंधात त्याने आपल्या हाताखालच्या सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन करावे.</p> <p>९) निरनिराळ्या विभागामध्ये निर्जतुकीकरणाच्या पुरेशा सोथी असुन त्यांचे काम सुरक्षीत चाललेले आहे. या बाबत त्याने स्वतः खात्री करून छ्यावी.</p> <p>१०) महत्वाच्या साधन सामुग्रीचा चांगल्या प्रकारे वापर होत आहे, याबदल त्याने स्वतः खात्री करून छ्यावी आणि त्यांची निंगा व दुरुस्ती या करीता वेळच्यावेळी कायवाही करणे.</p> <p>११) त्याने कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासावे.</p> <p>१२) पाकगृह</p> <p>१३) सल्लागार समितीची, कर्मचा-यांची बैठक इत्यादि सारख्या वेळेवगळ्या बैठक भरविण्यास व त्याची व्यवस्था पहाण्यास तो जबाबदार राहिल.</p> <p>१४) त्याने अंदाजपत्रक, हिशेब व जड़मंग्रह नोंद वही यावर सर्वकष नियंत्रण ठेवावा.</p> <p>१५) कर्मचा-यामध्ये शिर्स, वक्तव्यरपण, नियमितता व सौजन्यशिल वागणुक आहे. याची त्याने खात्री करावी. त्याने या सर्व बाबतीत स्वताचा आदर्श घालून देऊन एक मानक सुस्थापित करावे.</p> <p>१६) मानसेवी वेदाकिय अधिकार्यांच्या कामावर त्याने देखरेख ठेवावी.</p> <p>१७) कर्मचा-याकडून किंवा रुग्णांकडून कोणीही तकार आल्यास त्याने तत्प्रतेने तकारी बाबत करून तपास करावा. आणि तकार करणा-यास तकारीच्या फलशुती बदल कळवावे. त्याने सर्वसाधारणपणे जनतेशी सलोख्याचे संबंध ठेवण्यासाठी असलेल्या नियमांची योग्य प्रकारे पालन केले जात आहे, त्याबदल खात्री करून छ्यावी.</p> <p>१८) त्याने वैद्यकिय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक व अधिपरिचारीका यांच्या समक्ष दर पंधरा दिवसांनी गरीबांसाठी ठेवलेल्या निधीच्या पेट्या उघडाव्यात.</p> <p>१९) ज्या प्रमाणपत्रावर सही करण्यास तो स्वतःच सक्षम असेल अशी प्रमाणपत्रे आवश्यक असणा-या रुग्णांना त्याने तपासावे आणि सर्व साधारणपणे प्रमाणपत्राच्या संबंधात कोणीही तकार येणार नाही, याबदल आणि विशेषतः ही प्रमाणपत्रे त्यांच दिवशी देण्यात येत आहेत, या बदल खात्री करून छ्यावी.</p>

	२०) त्याने खर्चामध्ये शक्य तितकी काटकस र करण्याचे प्रथत करावेत.
	२१) त्याने प्रमाणित करण्यासाठी पाठविण्यांत आलेल्या कैद्यांकडे आणि तथाकश्चित बेडयांकडे जातीने लक्ष घावे.
	२२) त्याने समान्यत: रुणालयांच्या वेगवेगळ्या उपविभागात व विशेषत: औषध भांडारात प्रत्यक्ष अचानक पणे पडताळणी करावी. औषधांच्या महत्वाच्या मागणी पत्रांची त्याने जातीने तपासणी करावी. दर तीन महिन्यांनी एकदा नियमित पणे प्रत्यक्ष पडताळणी करून निकामी औषधे काढून टाकावीत.
	२३) त्याने कायालिल्याचे प्रशासन कार्यक्षमता पुरवक होत आहे, या बदल खाची करून च्यावी. आणि अर्धशासकिय पत्रे, शासकिय संदर्भ, विधानसभा प्रश्न आणि योननांतर्गत बाबी यांच्याकडे विशेष लक्ष घावे.
	२४) त्याने, जरुर तेथे, इतर शासकिय विभाग आणि अधिकारी यांच्याशी सहकर्य करावे आणि जनतेमध्ये रुणालयाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. कुटुंब नियोजन/साथरेग/आरोग्य शिक्षण आणि आरोग्य विभागाशी संबंधीत इतर बाबी यांच्या बाबतीत शक्य ते सर्व सहकार्य देण्याची त्याने विशेष काळजी घ्यावी.
	२५) त्याने एकतित्याचे काम म्हणून वर्षातुन एकदा आणि जरुर वाटल्यास अचानक पणे आपल्यानियंत्रणा खालील वैद्यकिय संस्थांची तपासणी करावी. आपल्या अहवालात मुच्चविलेल्या मुदयांचे पालन होत आहेत. या बदल त्याने खाची करून च्यावी याऊलट, त्याने, स्वताही आपल्या संस्थेची तपासणी करणा-या अधिका-याने उपस्थित केलेल्या मुदयांचे अनुपालन करावे.
	२६) नागरी वैद्यकिय संहितेमध्ये उल्लेख केलेली कर्तव्य टिप :- शासनाकडे जमा करावयाची एक रुपया फी आकारतांना अधिनियमाच्या कृगणांसंबंधात आकारावयाची आहे.
	२७) त्याने रोज सकाळी ९.०० वाजता कामावर हजर रहावे आणि काम संपेपर्यंत जाऊ नये. त्याच प्रमाणे निकडीच्यावेळी, संध्याकाळी यावे व अचानक फेरी मारण्यासाठी देखील त्याने हजर घ्यावे. सकाळी येताच करावयाचे पहिले काम म्हणून त्याने शक्यतो आदल्या रात्रपाळी अधिकारकाचा अहवाल तपासावा.
	२८) त्याने महिन्यातुन एकदा नित्याचे काम म्हणून आणि महिन्यातुन एकदा अचानकपणे कायालिल्यातील रोखरकमेची तपासणी करावी.
	२९) त्याने निदान वर्षातुन एकदा कार्यालयाची तपासणी करावी आणि निदान पंधरा

	दिवसांनी कार्यविवरणपत्रांचा गोपवारा मागवाचा.
	३०) स्थायी आदेश विप्रावर फाईल करण्यात आले आहेत . आणि त्यांचे पालन केले जात आहे. या बदल त्याने खारी करुन छावी.
	३१) त्याने निकामी वस्तुंची तपासणी करावी . आणि त्या वस्तुनियमानुसार निर्लेखित करण्याचे व निकालात काढण्याचे आदेश द्यावे.
	३२) रुग्णालयाच्या इमारतीची निगा राखने व दुरुस्ती याकडे त्याने लक्ष पुरवावे . आणि मोठ्या व लहान बांधकामाच्या सुचा तयार कराव्यात.
	३३) कर्मचारी कल्याण संबंधाच्या सर्वसाधारण गोष्टीकडे त्याने लक्ष द्यावे.
	३४) त्याने शासकिय कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे याजकडे नियमानुसार तसेच आवश्यक तेथे तुलंगाकडे लक्ष द्यावे.
	३५) जेव्हा सांगणांत येईल तेव्हा शस्त्रक्रियांची व नेत्रशिरीराचे कार्यक्रमतापूर्वक व यशस्वी रित्या आयोजित करण्या बदल तो जबाबदार असतो .
	३६) त्याने रुण, त्यांचे मित्र आणि नातेवाईक यांच्या तकारी व त्यांच्याकडुन होणारी चौकशी यासाठी तसेच कर्मचा-याकडुन काही तकारी आले असत्यास, त्या करीता दररोज काहीवेळ राखून ठेवावा.
	३७) त्याने सरकारी वाहने आणि रुग्णवाहीका यांची योग्य तिगा राखली जात आहे. ते पहावे.
	३८) त्याने औपांचा पुरेसा साठा आहे आणि कक्षामध्ये किंवा भांडारामध्ये मुदतबाह्य झालेली औषध तशीच पडुन नाहीत याकडे लक्ष द्यावे.
	३९) नियतकालीक बैठकिच्यावेळी त्याने वैद्यकिय अधिकारी व मानसेवि वैद्यकिय अधिकारी यांना भेटावे.
	४०) योजनातर्गत योजनांची अंमलबजावणी जोमाने व्हावी यासाठी त्याने पाठपुरावा करावा.
वैद्यकिय अधिकारी	१) वैद्यकिय अधिका-यांनी रुग्णालयात दररोज सकाळी ८.३० वाजता हजर क्वावे आणि संपूर्ण काम संपै पर्यंत रुग्णालय सोडु नये . २) दररोज सकाळी त्यांनी आपल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी एक केरी मारावी. तसेच रुग्णालय सोडण्यापर्यंत ही त्यांनी पुन्हा एक वार सर्व कक्षांना भेट द्यावी.

	<p>३) नव्याने दाखल केलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी त्यांनी आपआपल्या कक्षामध्ये संध्याकाळी दोन तास हजर रहावे. रुग्ण टिप्पणा लिहाव्यात आणि फेरी मारून रुग्णांसाठी सर्व साधारणपणे दुस-या दिवशी सकाळ पर्यंतचे आदेश घ्यावेत. ते दररोज रुग्णांचा आहार ठरवून देतील.आणि आहार तक्ता भरतील</p>
	<p>४) आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी तांतडीच्या रुग्णांकडे लक्ष पुरवावे.</p>
	<p>५) त्यांनी बाह्यरुग्ण विभागात आणि शत्रुक्रियागारात सकाळी बरोबर ८.३० वा. काम सुरु करावे. या कामांच्या दिवशी त्यांनी कक्षातुन फेरी मारण्याच्या कामाचा या कामाशी कसा मेळ घालावा. यासंबंधी यापुर्वीच इतरत्र सुचना देण्यात आलेल्या असुन त्या सुचना त्यांनी कोटकोर पणे पाळाव्यात</p>
	<p>६) तांत्रिक दृष्टीकोतातुन तसेच आकडेवारी विषयक विवरणाच्या दृष्टीकोतातुन रुग्णांटिपणी योग्य रितिने लिहिप्याची त्यांनी दक्षता घ्यावी.</p>
	<p>७) शिरमध्ये घ्यावयाची (इन्ट्रालीनेस) सर्व इंजेक्शन आणि श्वान दंशावरील उपचारासाठी घ्यावयाची (ए.आर.टी) इंजेक्शने त्याने स्वतः घ्यावीत.</p>
	<p>८) वैद्यकीय अधीक्षकांना ठरवून दिलेली अपघात कक्षातील कामे त्यांनी पार पाडावीत.</p>
	<p>९) त्यांना पहावे लागणारे सर्व साधारण पत्र घ्यवहाराची काम आणि विशेषतः न्याय वैद्यकिय पत्र घ्यवहाराचे काम करतांना विशेष काळजी घ्यावी.</p>
	<p>१०) ज्या रुग्णांना प्रमाणपत्रे देण्यांत ते स्वतः सक्षम प्राधिकारी आहेत. अशा सर्व रुग्णांची तपासणी त्यांनी करावी आणि संबंधीत रुग्णांना शक्य तितक्या तत्परतेने सर्व प्रमाणपत्रे दिली जात आहेत. या बदल खात्री करून घ्यावी.</p>
	<p>११) उपविभागीय जडवस्तुसंग्रह नोंदवह्या आणि उपविभागीय मागणिपत्र यांचे काम त्यांनी जि.श.चि./नि.वै.अ.यांच्या सुचनांनुसार पहावे.</p>
	<p>१२) वै.अ. यांनी प्रशासकिय कामाच्या ज्याबाबी त्यांच्यावर सोपविल्या असतील त्या प्रशासकिय बाबीकडे ही त्यांनी सर्व साधारणपणे लक्ष पुरवावे.</p>
	<p>१३) जनतेशी सलोख्याने संबंध ठेवण्यासाठी त्यांनी झटावे आणि वै.अ. यांच्याशी सर्व बाबतीत सहकार्य करावे.</p>
	<p>१४) आंतरुग्णांचे रुग्णपत्र आणि वैद्यकिय अधिका-यांच्या प्रभाराखाली असलेल्या सर्व रुग्ण संबंधीची रुग्णपत्रे व त्यांना इतर संबंधीत कागदपत्रे अहवाल इ.ची अंतिम रित्या नोंदणी विभागाकडे पाठविण्यांत येई पर्यंतची सर्व जबाबदारी वैद्यकिय</p>

		अधिका-यांवर असते.
		१५) योग्य त्या रुग्ण टिपण्या रोजच्या रोज लिहिल्या जातात आणि रुग्णाला वारंवार पहाण्यांत येत असल्यास सर्व भेटीची नोंद काळकमानुसार केली जाते. हे पहाण्याची जबाबदारी त्यांची आहे. मानसेवि वैद्यकिय अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या सुचना हया त्या अधिका-यांनी स्वतः किंवा त्यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. हे पहाण्याची जबाबदारी त्यांनी असते. त्यांनी स्वतः दिलेल्या नेची सुचनांच्या बाबतीत नोंदीचा अचुकपणा पडताळून पहाण्यासाठी त्यांनी त्यावर आद्याक्षरे केली पाहिजे.
	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	<p>१) प्रयोगशाळा तंत्रज्ञाने सकाळी ८.३० ते दुपार १.३० पर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजे पर्यंत हजर रहावे. निकडीच्यावेळी सुध्दा आवश्यक असेल त्या प्रमाणे त्याने हजर रहावे.</p> <p>२) प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीच्या सत्यते बदल तो जबाबदार असतो.</p> <p>३) त्याने दररोज तपासलेल्या बाह्य व आंतर रुग्णांची नोंदवाही ठेवावी.</p> <p>४) तो उपविभागीय जडवस्तु नोंदवाही व साप्ताहीक मागणीपत्रे यासाठी जबाबदार असतो.</p> <p>५) प्रयोगशाळेतील साधन सामुग्रीची परीक्षण व दुरुस्ती यांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञ जबाबदार असतो.</p> <p>६) सकाळी काम सुरु करण्यासाठी लागणारी सर्व पुर्ण तथारी आदल्या दिवशी संध्याकाळी पुर्ण झाली आहे. या बदल त्याने खात्री करून घ्यावी.</p>
	क्ष किऱण तंत्रज्ञ	<p>१) क्ष किऱण तंत्रज्ञाने सकाळी ८.३० ते दुपार १.३० पर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी ४.०० ते ६.०० वाजे पर्यंत हजर रहावे. निकडीच्यावेळी सुध्दा आवश्यक असेल त्या प्रमाणे त्याने हजर रहावे.</p> <p>२) त्याने दररोज नेहमीचे काम सुरु करण्यापूर्वी क्ष किऱण यंत्र स्वच्छ करावे. व ते निट काम देत आहे हे पहावे.</p> <p>३) त्याच्या ताभ्यातील क्ष किऱण यंत्राच्या परीक्षणासाठी व दुरुस्तीसाठी क्ष किऱण तंत्रज्ञ जबाबदार असतो.</p> <p>४) त्याने यंत्राचे संधारण व दुरुस्त्या यांची नोंद दिनांकासह दर्शविणा री विशेष नोंदवाही ठेवावी.</p> <p>५) क्ष किऱण विभागाची उपविभागीय जडवस्तु नोंदवाही व साप्ताहीक मागणीपत्र</p>

		यासाठी जबाबदार असतो.
		६) त्याने वापरलेल्या क्ष किऱण फिल्मचा दररोजचा हिशेब त्याच्या निरनिशाळ्या आकारानुसार ठेवावा.
		७) क्ष किऱण यंत्राच्या कामकाजात कोणताही अडथळा येत असल्यास त्याने तो वेळेवर क्ष किऱण शास्त्रज्ञाच्या निदर्शनास आणुन दयावा.
		c) वि किऱणाचा धोका टाळण्यासाठी असलेली सर्व साधन सामुग्री सुस्थितीत आहे. याकडे त्याने लक्ष द्यावे.
परिसेविका/सी नीयर अधिपरिचारी का.	परिसेविका/सी नीयर अधिपरिचारी का.	१) वैद्यकीय अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली येत असुन आणि रुग्णालयाचे व्यवस्थापन आणि पुढील प्रमाणे विभागांचा चार्ज त्यांच्याकडे असावा.
		अ) रुग्णालयातील शुश्रूषा सेवा
		२) त्यांनी कर्तव्यकालावधीत वैद्यकीय अधीक्षक यांच्या पुर्व परवानगीशिवाय साप्ताहिक मुटटी व्यतिरिक्त गैर हजर राहु नये.
		३) रुग्णालयातील शुश्रूषा सेवे बाबत पुढील बाबीसाठी जबाबदार असेल. अ) सर्व कक्षात परिचारिका पुरविणे आणि त्यांच्याकडून दररोज च्या शुश्रूषा सेवा जसे देनंदिन रुग्णांची देखभाल, अंधोळ, औषधे, आहार इत्यादिबाबत काळजीपुर्वक लक्ष देऊन आणि त्या पुरविण्या बाबत मार्गदर्शन करणे. त्यांनी सर्व कक्षात फेरी मारुन सर्व रुग्णांना भेट दयावी. व काही तक्रारी असल्यास त्या जि.श.चि.निदर्शनास आणाव्या.
		४) त्यांनी सातत्याने रुग्णालयातील सर्व विभाग कक्ष स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, यांची तपासणी करून ते स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत आहेत. याची काळजी च्यावी ..
		५) त्या वै.अ..यांना रुग्णालयातील कक्षातील लिनन, बेड आणि वस्त्र यांची माहिती देणे.
		६) त्या रुग्णालयातील परिचारिका यांच्या गणवेश आणि सर्वसाधारण स्वच्छतेबाबत जबाबदार रहातील.
		७) परिचारिका प्रसाविका, अधिपरिचारिका, या वर्गाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या

	अर्जांची पडताळणी करून योग्य त्या व्यक्तीचे अर्ज वै.अधीक्षक यांच्याकडे शिफारशीसाठी सादर करतील.	
	१) त्यांच्या नियंत्रणाखालील कर्मचारी वर्गातील नियमित बैठका आयोजित करतील.	
	२०) त्या शुश्रूषा संवर्गातील कर्मचा-यांचे वैयक्तीक नास्त्या दैनंदिन हजेची बाबत वैयक्तीक क्षमता, आरोग्य या बाबतची माहिती शासकिय विहित नमुन्यात ठेवतील.	
	११) त्या आपल्या अधिपत्याखालील शुश्रूषा कर्मचा-यांच्या बेजबाबदा र वर्तनाबाबत जबाबाबदा र असतील व अशा कर्मचा-याकडून केल्या जाणा-या वर्तनाची वै.अधीक्षक यांता अहवाल देतील. व पुढील चौकशीच्या अधिन राहुन संबंधीत परिचारीकेवर कारवाई करतील.	
	१२) त्या परिच्या सेवेतील कर्मचारी यांच्या कल्याणा संबंधीच्या सर्व साधारण गोष्टीकडे लक्ष देतील.	
	१३) रुग्णालयीन प्रशासन व व्यवस्थे बाबत वै.अधीक्षक यांता कर्मचा-यांच्या अंतर्गत बदला बाबत मल्ला देतील.	
	१४) त्या शुश्रूषा सेवेतील कर्मचारी व त्यांना सहाय्यभुत होणा-या कर्मचारी यांच्या वेतन व भत्ते वितरीत करणेस सहकार्य करतील.	
	१५) त्या विशेष व्यक्तीचे दोरे, विशेष अतिथी यांच्या रुग्णालयीन भेटीच्या वेळी यांच्या बरोबर रहातील.	
	१६) त्या शुश्रूषा सेवेतील कर्मचारी व त्यांना सहाय्यभुत होणा-या कर्मचारी यांच्या वेतन व भत्ते वितरीत करणेस सहकार्य करतील.	
	१७) त्या विशेष व्यक्तीचे दोरे, विशेष अतिथी यांच्या रुग्णालयीन भेटीच्या वेळी यांच्या बरोबर रहातील.	
	१८) त्या एखाद्या अ-वैद्यकिय व्यक्तीने रुग्णालयास भेट देण्या बाबत इच्छा व्यक्त केल्यास वै.अधीक्षक यांच्याशी मल्ला मसलत करून संबंधीत व्यक्तीस आदरपुर्वक व काळजीपुर्वक रुग्णालय दाखविण्याची कार्यवाही करतील. एखाद्या वैद्यकिय क्षेत्राशी संबंधीत व्यक्तीने रुग्णालयाचे तपासणी करणे बाबत इच्छा व्यक्त केल्यास त्या वै.अधीक्षक.किंवा निवासी वैद्यकिय अधिकारी यांच्या त्वरीत निर्दर्शनास आणुन देतील व त्यां संबंधीत दिलेल्या सुचनांचे पालन करतील.	
	क.लिपीक औपधनिमता	

प्रयोगशाला	
सहायक,	
वर्ण- ३	
कल्पनेवक	
सफाईगार	
शिपाई	

कलम ४ (एक) (बी) (तीन)

Section 4 (1) (b) (iii)

कायाल्यातील निण्य प्रक्रियेत अनुसरण्यात चेणारी कायंपळती, निण्य प्रक्रियेचा प्रवाह आणे उत्तरदायीत्व

- कायाल्याचे कूटीक्षेत्र
- अनुंगिक तरतुदी :-
- अधिनियम / नियमांचे नामाभिदान :-
- शासन निण्य :-
- परिपत्रके :-
- कायाल्यीन आदेश :-

अ. क्र.	कूटी (अनुक्रमे)	कायंपळतीचा कालावधी (उदा : १ दिवस, १६ दिवस इत्यादी)	कूटीम जवाबदार प्राधिकारी	अभिप्राय
१	प्राप्त अर्ज / निवेदने, तकारी शासन परिपत्रक कार्य विवरण नोंदवहीत नोंदविणे	१ दिवस	अधिकारी	
२	प्राप्त अर्ज/ निवेदने, तकारी, शासन परिपत्रके, निण्य घेणे कामी टिप्पणी, मसुदा, सादरीकरण	७ दिवस	अधिकारी	
३	सादर केलेली टिप्पणी, मसुदा यांचेवर पर्यवेक्षकीय शेरा	७ दिवस	अधिकारी	
४	सादरीकरणावरील लीपीक तसेच पर्यवेक्षकीय शेरे पडताळणी, व त्यानुसार तृटी पुरतेसाठी फेर सादरीकरणासाठी रवाना किंवा प्राथमिक निण्यानुलूप मान्यतेवर अंतिम निण्यास सादर		सहाय्यक अधीक्षक	
५	अंतिम निण्यासाठी तपासुनी पश्चात अंतिम निण्य		निण्य अधिकारी तथा कार्यालय प्रमुख	

कलम ४ (एक) (बी) (चार)
Section 4 (1) (b) (iv)

कार्यालयाच्या कार्यपूर्तीसाठी विभागाने विहीत केलेले निकष

” संघटनात्मक वार्षिक उद्धीष्ट ”

तक्ता :- (अे)

कलम ४ (एक) (बी) (चार)

Section 4 (1) (b) (iv)

**कार्यालयाने कर्तव्य / कार्यपुरीसाठी निश्चित केलेली समय मर्यादा
तक्ता :- (बी)**

अ. क्र.	कर्तव्य / कार्य	पुतेस्थाठी आवश्यक दिनसंख्या	त्यास जबाबदार प्राधिकारी	त्यात अपश्या ठरल्यास तक्का आवश्यक निवारणार्थ निश्चित करण्यात आलेले प्राधिकारी
१	सर्वसाधारण पत्र, परिपत्रके, निवेदने, इत्यादी	सुमारे ७ दिवस	नस्ती धारक, पर्यवेक्षकीय अधीक्षक, सहभ्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	जिल्हा शाल्यचिकित्सक रायगड अलिबाग.
२	विधान सभा तारांकित प्रश्न / तारांकित अतरांकित लक्षवेधी/ अधिसूचना	१ दिवसात	नस्ती धारक, सहभ्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	
३	पदोन्नती कार्यवाही	गो.अ. छाणनी/संबंधीताची तक्का, विचो प्रस्तावीत बाबत शहानीशा होई पर्यंत	नस्ती धारक, सहभ्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	
४	आक्रिमित उदभवणारी परिस्थिती	शक्यतो त्याच वेळेस उलट उपाली	नस्ती धारक, सहभ्यक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक	

कलम ४ (एक) (बी) (पाच)

Section 4 (1) (b) (v)

कायाल्याच्या कायाशी निगडीत नियम / निबंध

तक्ता :- (अ)

अ.क्र.	अधिसूचनेत नमूद करण्यात आलेला विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिधाय
१	सरळसेवा, पदोन्नती, सेवानेंदी	म.ना.से. (सेवेच्या सर्वसाधारण सेवाशर्ती) नियम, १९८२	
२	निलंबन, पदग्रहण अवधी	म.ना.से.(पदग्रहन अवधी, स्वीचेतर सेवा/बडतफी व सेवेतून काढून टाकणे) नियम १९८१	
३	प्रथम नियुक्ती वेतननिश्चिती पदोन्नतीनंतर वेतन निश्चिती	म.ना.से. (वेतन) १९८१	
४	अराजपत्रित कर्मचा-यांना त्यांचे मागणी व आवश्यकतेनुसार अजित रजा/ अधिकेतनी रजा/ विशेष रजा/आसाधारण रजा मंजुर करणे	म.ना.से.(रजा) नियम १९८१ मधील नियम क.	
५	निवृत्ती वेतन	म.ना.से.(निवृत्ती वेतन) नियम १९८२	
६	वैद्यकिय देयके	म.ना.से.(वैद्यकिय परिचय)नियम १९६६	
७		मुंबई वित्तीय नियम, १९५९	
८		लेखा मंहिता खंड पहिला	
९	अंदाजपत्रके	महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तीका	
१०	कोणारक देयके सादर करण्याची कार्यवाही पूर्ण करणेकामी	महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८	
११	संक्षिप्त देयके कोषागारात सादर करणेकामी	महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५	
१२	प्रवास देयके बनविणे व कोषागारात सादर करण्याची कार्यवाही करणे कामी	मुंबई नागरी सेवा (प्रवास भत्ता) नियम	
१३	भविष्य निवाह निधी	महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निवाह निधी नियम १९९८	
१४	मुद्दारित वेतन निश्चिती	म.ना.से. (सुधारीत वेतन) नियम १९९८	

कलम ४ (एक) (बी) (पाच)

Section 4 (1)(b) (v)

**कार्यालयाच्या कार्याशी निगडीत शासन निर्णय
तक्ता :- (बी)**

अ.क्र.	शासन निर्णयात नमुद करण्यात आलेला विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	अभिप्राय
१	प्रकल्प प्रस्त स्वातंत्र सेनिक नामनिर्देशन नेमुळा	शा.नि.परि प्रकल्प १००१/१०९/ प्र.क्र. १३/२००१/१६-अ, दिनांक ७.४.०१	
२	अंग व्यक्तीसाठी आरक्षण ठेवणेबाबत व आरक्षणानुसार पदे भरणे बाबत	शा.परि. अंग १००३/प्र.क्र.१२७/ २००३/१६अ, दिनांक ६.१.२००४ शा.नि.क्र. अंग २००४/५७/आ-२, दिनांक २७.७. २००४	
३	शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अत्युक्ताट कामामबद्दल आगावु वेतन वाढी मंजूर करणे बाबत	शासन परिप क्र.आवेदा-१००२/प्रक. १२/२००२/आठ, दिनांक २९ ऑगस्ट २००३	
४	मंडळ आयोगाते केलेल्या शिफरशीनुसार इतर मागासवर्गांयांना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण	शा.नि. वीवीसी-१०९३/२१६७/सीआर /१४१/९३/१६-ब, दि. २३ मार्च १४	
५	सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत	शा.परि. क्र.सेनिवे-१००४/१९२/सेवा-४, दिनांक १३ अगस्ट २००४	
६	आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना पोत्ताहन भल्ला देणेबाबत	शा.नि.क्र.आस्था-१०९७/प्र.क्र.१८/ का-१५, दिनांक ५ फेब्रुवारी १९	
७	वारिष्ठ लिपिक सेवा भरती नियम	शानिक्र आरटीआर-१०८३/सीआर-९५ एसईआर-I दिनां १० एप्रिल १९८५	
८	महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिकारांचे प्रत्यायोजन	शा.नि.क्र.सेनिवे १००१/१३०/सेवा-४ दिनांक २ जून २००३	
९	महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) निय १९९८	शा.नि.परि क्र. वेपू १२९८/प्र.क्र. १६/९८/सेवा-१०, दिनांक ५.१.९९	
१०	विशेष असाधारण रजा योजना	शानिक्र.अरजा २४०२/२५/सेवा-८, दिनांक ७ ऑक्टोबर २००२	
११	अर्जित रजा साठविणी व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादा	शानिक्र.अरजा २४०१/८/सेवा-९, दिनांक १८	

	वाढविणे बाबत	
१२	राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना . प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत मुद्दारणा करण्याबाबत	जानेवारी २००९ शा.नि. क्र. अंकंपा- १००४/प्र.क्र.५२/२००४/आठ, दिनांक २२ ऑगस्ट २००६
१३	कंपिल्प पद/संबंध/सिवामधून वरिष्ठपद/संबंध सेवामधील पदोन्नती करातांनार पाळावाची तत्वे	शानि क्र. एमआरबी/१०८२/४०६/प्र.क्र. ५/८९/बारा, दिनांक २ ऑगस्ट ८९
१४	निलंबन कालावधी घरन अनुपस्थितीच्या कालावधीबदल यावाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबत	परिपत्रक क्र. निलंब १०९२/प्र.क्र.५३/९२/सिवा-२, दिनांक २७ मे १९९३
१५	मराठी हिंदी विषय घेऊन माझमिक शालंत प्रमाणपत्र किंवा उच्चस्तर परीक्षा उल्लिं झाल्याचा दिनांक ठरविण्याबाबत	शा.नि.क्र.मधाप १०८५/७१८/२०/ दिनांक १९ मे १९८६
१६	राज्य शासकीय कर्मचा-यांना सेवांतर्गत आशाचाशित प्रगती योजना लागु करणे बाबत	शा.नि.क्र.वेतन ११९२/प्र.क्र.२/सिवा-३/ दिनांक २० जुलै २००९
१७	शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भात धोरन	शासन परिपत्रक क्र. एमआरबी-१०९७/प्र.क्र. २०/९७/वारा, दिनांक २७.११.१९९७ आणि शासन परिपत्रक क्र. एमआरबी-१०९७/प्र.क्र. २०/९७, बारा, दिनांक ७ फेब्रुवारी १९९८
१८	संगणक अहंता परिक्षेबाबत	शा.नि.क्र. मातस /तिस्ती ०४/२२४/३९ दिनांक २६ मे २००४
१९	शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणे बाबत	शानिक्र एमआरबी २००४/प्रक११/ २००४/१२ दिनांक १७ ऑगस्ट २००४
२०	शासकीय सेवेती अंग कर्मचाऱ्यांची बदली त्यांच्या रहात्या ठिकाणाजवळ करणे बाबत	शापत्रि क्र. अंग १००४/प्रक१८/१६ अ, दिनांक १५.१२.२००४

कलम ४ (एक) (बी) (पाच)
 Section 4 (1)(b) (v)
काचालयाच्या कार्याशी निगडीत परिपत्रके
तक्ता :- (सी)

अ.क्र.	परिपत्रकात नमूद करण्यात आल्यानुसार विषय	परिपत्रक क्रमांक व दिनांक	अभिप्राय
१	प्रकल्प ग्रस्त स्वातंत्र सेनिक नामनिदेशन नेमणुका	शा.नि.परि. प्रकल्प १००२/१०९/ प्र.क्र. १३/२००१/१६-अ, दिनांक ७.५.०१	
२	अपंग व्यक्तीसाठी आरक्षण ठेवणेबाबत व आरक्षणानुसार पदे भरणे बाबत	शा.परि. अंग १००३/प्र.क्र.१२७/ २००३/१६अ, दिनांक ६.५.२००४	
३	शासकीय अधिकारी कर्मचारी यांना अत्युक्त कामामबद्दल आगावृ वेतन वाढी मंजुर करणे बाबत	शासन परिष क्र.आवेदा-१००३/प्रक. ११/२००३/आठ, दिनांक २९ ऑगस्ट २००३	
५	सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचा-यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ वेळेवर अदा करण्याबाबत	शा.परि.क्र.सेनिवे-१००४/११२/सेवा-४, दिनांक १३ ऑगस्ट २००४	
९	महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) निय १९९८	शा.नि.परि. क्र. वेपूर १२९८/प्र.क्र. १६/९८/सेवा-१०, दिनांक ५.१.९९	
१४	मिलंबन कालावधी घरन अनुस्थितीच्या कालावधीबद्दल घावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणे बाबत	परिपत्रक क्र. तिलंब १०९२/प्र.क.५३/ १२/सेवा-२, दिनांक २७ मे १९९३	
१७	शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्यासंदर्भात धोरन	शासन परिपत्रक क्र. एसआरवी-१०९७/प्र. क्र.२०/९७/वारा, दिनांक २७.१२.१९९७ आणि शासन परिपत्रक क्र. एसआरवी-१०९७/प्र.क्र.२०/९७, वारा, दिनांक ७ फेब्रुवारी १९९८	
२०	शासकीय सेवेती अंग कर्मचा-यांची बदली त्यांच्या रहात्या ठिकाणाजवळ करणे बाबत	शापरि क्र. अंग १००४/प्रक १८/०४/ १६ अ, दिनांक १५.१२.२००४	

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (ड)

.....कामाशी संबंधित कार्यालयीन आदेश/धोरणात्मक परिपत्रके

अ .क्र	विषय	क्रमांक व तारीख	अभिप्राय (असल्यास)
		नि रं क	

कलम ४ (१) (ब) (V) नमुना (इ)

.....कार्यालयामध्ये उपलब्ध दस्तऐवजाची यादी
दस्तऐवजाचा विंश्य :-

अ .क्र	दस्तऐवजाचा प्रकार	विषय	संबंधित व्यक्ती/पदनाम	व्यक्तीचे ठिकाण/उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास

कलम ४ (१) (अ) (Vi)

.....येथीलकार्यालयामध्ये दस्तऐवजांची कर्गवारी

अ. क्र.	विषय	दस्तऐवजाचा प्रकार नस्ती/मस्टर/नोंद/पुस्तके/ ब्हावचर इं.	प्रमुख बाबीचा तपशीलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

कलम ४ (१) (अ) (VII)
.....येथीलकार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जतसा मान्याशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था
.....जनसंबोधाई अथवा कर्मचा-याच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यात येते.

अ. क्र.	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/नियमा परिपत्रकाब्दारे	पुनरावृतीकाळ

टिप :- कलम ४ (१) (अ) (VII) अंतर्गत प्रत्येक लोकप्राधिकारी संस्थेने अधिनियम
नियम/परिपत्रक इ. अंतिम करण्यापूर्वी/संबंधिताना जनतेची मते/आक्षेप जाणून
चेण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीची माहिती देणे आपेक्षित आहे.

अनेक वेळा यमितीची स्थापना काफक शिबीरांब्दारे ,ग्रामसभेब्दारे ,
जनसंबोधाई अथवा कर्मचा-याच्या दरबारातून जनमताची चाचपणी करण्यात येते.

कलम ४ (१) (ब) (Viii) नमुना (अ)
ग्रामीण रुग्णालय पोलादपुर या कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करावी.

अ.क्र	समितीचे नंबर	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीप्त	समितीचे बैठका तीन बैठका तीन बैठका तीन सभा खुली आहे. किंवा जनसामान्यासाठी नाही	किंवा बैठा घेण्यात आली जनसामान्यासाठी खुली आहे. किंवा जनसामान्यासाठी नाही	सभेच्या कार्यवृत्तात (उपलब्ध)
२	सल्लागार समिती	शा.नि.क्र. साआवि/पीचसी/१०८५/ ३०२६/आ-५/दिनांक २०-१२-८५नुसार सल्लागार समितीत एकूण १० सभासद असतात.त्यामध्ये ८ अशासकिय सभासद व २ पदसिद्ध शासकिय सभासद असतात.८ अशासकिय सभासदांची नांवे विधानसभा सदस्य यांनी सुचविल्यानंतर सल्लागार समितीच्या स्थापनेचे आदेश मा. उपसचालक,आ.से.मुंबई मंडळ,ठाणे हे निर्गमित करतात.	महिन्यातून बोलविणे समितीचा असतो . १.) अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहुन रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करणेसाठी मार्ग व साधने तयार करणे २)निरनिराळ्या कामासाठी व विभागासाठी केलेल्या आर्थिक तरतदीचा योग्य प्रमारे वापर होत आहे किंवा नाही यावर देखवेख ठेवणे. ३)रुग्णालयाच्या संबंधीच्या जनते च्या तकारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होणेसाठी करावया च्या पद्धतीबाबत शिफारस करणे.	स्थापना झालेली नाही. १.) अंमलात असलेले नियम व आदेश यांच्या चौकटीमध्ये राहुन रुग्णालयाच्या व्यवस्थापनात सुधारणा करणेसाठी मार्ग व साधने तयार करणे २)निरनिराळ्या कामासाठी व विभागासाठी केलेल्या आर्थिक तरतदीचा योग्य प्रमारे वापर होत आहे किंवा नाही यावर देखवेख ठेवणे. ३)रुग्णालयाच्या संबंधीच्या जनते च्या तकारीचा अभ्यास करणे व त्याचे निवारण होणेसाठी करावया च्या पद्धतीबाबत शिफारस करणे.	कर्मचारी	

	<p>वर्गाचे अनियमित उपस्थिती अवक्तृशिरता व गैरवतन इ. बाबीबाबत आढळवा घेणे व त्यांत सुधारण त्वाही म्हणून शिफारस करणे</p> <p>५) रुग्णालय परिसराची तपासणी करणे .सर्वसाधारण कामकाजाचा अभ्यास करणे व दोष आढळल्यांस ते दूर करणेसाठी उपाय सुचविणे . ६) रुग्णालयासाठी जनतेकडून दैनंदिन निमंत्रित करणे .गोळा करणे व स्विकारणे .राज्य शासनास रुग्णालयासाठी अतिरिक्त खर्च करावा लगाणार नाही आशा विशेष बाबीसाठी उपयोगात आणेणे , कोणतीही देणगी स्विकारणेमध्ये व तिचा रुग्णालयाससाठी उपयोग करतांना अमलात असलेल्या नियमांचा व आदेशांचा भग होता कामा नये . ७) वरील उद्दीप्तांच्या पुरीसाठी समितीच्या आवश्यक त्या पद्धती विहीत करणे व आवश्यक त्या गोळी करणे .</p>

कलम ४ (२) (ब) (Viii) नमुना (ब)

.....येरीलकार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशीत करणे

अ. क्र	अधिसभेचे नांव	सभेचे सदस्य	सभेचे उद्दीप्त	किंती वेळा घेण्यात घेते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात (उपलब्ध)

कलम ४ (२) (ब) (Viii) नमुना (क)

.....येरीलकार्यालयाच्या परिषदाची यादी प्रकाशीत करणे

अ. क्र	परिषदेचे नांव	परिषदेचे सदस्य	परिषदेचे उद्दीप्त	किंती वेळा घेण्यात घेते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात (उपलब्ध)

कलम ४ (२) (ब) (Viii) नमुना (ड)

.....येरीलकार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशीत करणे

अ. क्र	संस्थेचे नांव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दीप्त	किंती वेळा घेण्यात घेते	सभा जनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही	सभेच्या कार्यवृत्तात (उपलब्ध)

ગ્રામીણ રૂળાલય, પોલાદપુર, જિલ્હા રાયગઢ

પદનામ	અધિકારી/કર્મચારી નાંબ	વર્ગ	રૂજુ દિનાંક	દુરધ્વતી ક્ર	એકૂણ વેતન
વૈદ્ય અધિકારી	શ્રી. બિ. દિ. જગતાપ	૨	૧-૨-૨-૨૦૦૪		૧૦૦૫૦/-
કનિષ્ઠ લિપિક	શ્રી. પી. પી. ભોસલે	૩	૭-૪-૦૩		૩૮૦૦/-
ક્ષ કિ તંત્રજ્ઞ	શ્રી. એચ. દિ. નાઈક	૩	૩-૧-૧-૧૧૨		૬૮૦૦/-
પ્ર શા તંત્રજ્ઞ	શ્રી. દિ. પી. ગોડવાર	૩	૫-૬-૦૪		૮૩૦૦/-
ઔપદ્ધ નિર્માતા	શ્રી. જાધવ	૩	૫=૭=૦૪		૫૮૪૫/-
અધિપરિચારીકા	શ્રીમતી એચ. દિ. મૌર્ય	૩	૧-૦-૬-૮૬		૭૪૨૬/-
	શ્રીમતી દિ. ડિ. ગોતંડે	૩	૫-૧-૦-૯૮		૬૨૦૦/-
	શ્રીમતી દિ. એચ. રજપુત	૩	૧૫-૬-૦૨		૫૪૫૦/-
	શ્રીમ જે. આર. ચહેરાણ	૩	૧૬-૧-૦૬		૬૦૦૦/-
	શ્રીમ. કે. એચ. કોઢી	૩	૧૦-૮-૦૩		૬૧૦૦/-
ને. ચિ. સહા	શ્રી. એ. ડિ. હજારે	૩	૧=૭=૦૫		૬૭૨૫/-
કક્ષ સેવક	શ્રી. દિ. એન. કાંબટે	૪	૩-૧-૧-૮૭		૩૯૫૦/-
	શ્રી. પિ. દિ. મોરે	૪	૨-૨-૬-૦૯		૩૩૯૦/-
	શ્રીમ. એસ. જી. શિંદે	૪	૧-૧-૨-૧૧૪		૩૩૯૦/-
	શ્રી. એસ. દિ. પાટિલ	૪	૧૬-૪-૦૬		૩૩૭૦/-
સફાઇનાર	શ્રી. કે. વિ. પાલકર	૪	૦૯-૩-૮૩		૩૫૮૦/-
	શ્રીમ. એસ. એસ. કાંબટે	૪	૧-૩-૦૪		૨૯૦૦/-

कार्यालयाची अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वित्तव्याख्याता वरप्रधिल
कलम ४ (एक) (बी) (१०)

अ.क्र.	संवर्ग आणि वर्ग	वेतनशेणी	नियमित (उदा. महागाई भत्ता)		अनुज्ञेय भत्ते (रूपयात)	विशेष (उदा.प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता, इत्यादी)
			प्रासगिक (उदा.प्रवास भत्ता)	विशेष (उदा.प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता, इत्यादी)		
१	वैद्यकीय अधिकारी	१०००००-१५२०००	मुळ वेतन अधिक ५० टक्के महागाई वेतन , १७ टक्के महागाई भत्ता,	संबंधिताने शासकीय कामाकरिता	संबंधिताने शासकीय कामाकरिता	संबंधिताने शासकीय कार्याकरिता
२	वैद्यकीय अधिकारी	८०००-१३५००	१७ टक्के महागाई भत्ता, १६ टक्के घरभाडे भत्ता (देय असणारा	प्रवास केल्यास त्याना अदा करावयाचा शासकीय	घेतलेल्या प्रशिक्षण करीता प्रशिक्षण भत्ता व आदिवासी भागात शासकीय सेवा करीत असल्यास प्रोत्साहन भत्ता शासकीय	घेतलेल्या प्रशिक्षण करीता प्रशिक्षण भत्ता व आदिवासी भागात शासकीय सेवा करीत असल्यास प्रोत्साहन भत्ता शासकीय
३	अधिपरिचारीका	५००००-८००००	१६ टक्के भत्ता (देय प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१६ टक्के भत्ता (देय असणारा	१७ टक्के भत्ता, प्रशिक्षण भत्ता व आदिवासी भागात शासकीय सेवा करीत अनुज्ञेय देवता वियमाप्रमाणे देय असलेला प्रवासखर्च व अनुज्ञेय देविक भत्ता अदा करण्यात येतो.	१७ टक्के भत्ता, प्रशिक्षण भत्ता व आदिवासी भागात शासकीय सेवा करीत अनुज्ञेय देवता वियमाप्रमाणे देय असलेला प्रवासखर्च व अनुज्ञेय देविक भत्ता अदा करण्यात येतो.
४	क्ष किरण तंत्रज्ञ	५०००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००
६	वाहनचालक	३०५०-४५९०	३०५०-४५९०	३०५०-४५९०	३०५०-४५९०	३०५०-४५९०
७	औषध निर्माता	४५००-७००००	४५००-७००००	४५००-७००००	४५००-७००००	४५००-७००००
८	कक्षसेवक	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००
९	सफाईगार	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००
१०	शिपाई	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००	२५५०-३२०००
११	सहाय्यक अधिकारी	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००	५००००-८००००
१२	प्रयोगशाळा सहाय्यक	३२५०-४५०००	३२५०-४५०००	३२५०-४५०००	३२५०-४५०००	३२५०-४५०००
१३	कनिष्ठ लिपीक	३०५०-४५९०				

ग्रामीण रुण्णालय, पोलादपूर जिल्हा रागायगाड येथील मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील याची विस्तृत माहिती
अंदाजपत्रक प्रतीचे प्रकाशन अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र	अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन	बाब	अनुदान	नियोजीत वापर	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रूपयात	अभिप्राय
०१	२२१० वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य उपशिर्ष (०१) (०८) प्रा.आ. केंद्राचा ग्रा.रु.इतका दर्जा वाडविणे ग्रा.रु.मुळड	वेतन प्रवास भत्ता कर्यालयीन खर्च दैदिन खर्च मोटार वाहने परिरक्षण करभाडे/भाडेपट्टी यंत्रसामग्री	१७००००० ५०००० ७००००० ५०००० ०० ०० ४०००० ४०००० २०००	६८२००० १६००० ६६००० ३००० ०० ०० ४०००० ४०००० १०००	९६७००० ७०००० ३०००० ५०००० १३०००	९६७०००

कल्पम ४ (एक) (बी) (चौदा)

Section 4 (1) (b) (xiv)

कार्यालयाकडे इलेक्ट्रॉनिक माध्यमात उपलब्ध माहितीचा तपशिल

अभिलेखांचा विषय (उजिरु पोलादपूर. जिल्हा राथगड.)

अ.क्र.	अभिलेखाचा प्रकार	विषय	कोणत्या माझ्यामात उपलब्ध	पुरुळजीवनाची पृष्ठदती	प्रभारी व्यक्तीचे नाव व पदनाम
१	रोखपाल	रोकडतोंदवही	नोंदवहीवर	नोंदवहीवर	श्री. एस.डी.भेसले, कनिष्ठ लिपिक
२	स्थिय प्रपंजी रोखपाल	आंतररुग्ण शुल्क वसुली, स्थिय प्रपंजी विषयक रोकडतोंदवही, चालन, व त्या विषयी मासिक अहवाल तथार करणे, प्राप्त झालेले धनादेश खात्यावर जमा करणे व धनाकर्ष तथार करुन वितरीत करणे / लिनन विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाबाबरे	श्री. एस.डी.भेसले, कनिष्ठ लिपिक
३	लेखा - १	वर्ग १, २, ३, संवगातील अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व वेतन देयके, घराबांधणी/मोटार/संगणक अग्रिम देयके व त्यांचा पत्रव्यवहार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाबाबरे	श्री. एस.डी.भेसले, कनिष्ठ लिपिक
४	लेखा - २	वर्ग १, २, ३,४ संवगातील अधिकारी व कर्मचा-यांचे भविष्य निवाह निधी देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके वर्ग-४ संवगांचा भविष्य निवाहनिधी लेखा नोंदवही नोंदवहया, व प्रवास भत्ता देयके.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाबाबरे	श्री. एस.डी.भेसले, कनिष्ठ लिपिक
५	लेखा - ३	जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग संवगांचे सर्व वेतन देयके, पुर्क देयके, लेखा विषयक सर्व कोमे, ई.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाबाबरे	श्री. एस.डी.भेसले, कनिष्ठ लिपिक

६	लेखा - ४	वर्ग - ४ संवगाचे वेतन देयके, पुरक देयके, लेखा विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकावारे	श्री.एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
७	लेखा - ५ अ	मुख्य लेखा शिर्ष २२१० व २२११ अंतर्गत चारमाही, आठमाही, वार्षिक अंदाजपत्रके, सर्व उपशिष्टाचे अनुदान वाटप, आहार निविदा, प्रतिस्वाक्षरी देयके इ. बजेटची सर्व कामे, ताळभेठ, सर्व लेखाशिष्टाचे मासिक खर्च अहवाल, विधानसभा तारंकीत प्रश्न, कोर्टकीस.	संगणक हार्ड डिस्क	संगणकावारे	श्री.एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
८	लेखा - ६	आहरण व संवितरण प्राप्त नमस्तेत्या ग्रामीण रुग्णालयाचे वेतन देयके, पुरवणी देयके, लेखा विषयक सर्व कामे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकावारे	श्री.एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
९	लेखा - ७	कुटुंब कल्याण रोग्बपाल २२११ कर्मचा-यांची वेतन देयके व कुटुंब कल्याण लेखा विषयक सर्व कामे, कुटुंब कल्याण रुग्णांना कक्षात जावून अनुदानापेटी देय होणारी रक्कम वाटप, गर्भजल अधिनियम खर्च, हिंसोबाबे अभिलेख ठेवणे, शालेय आरोग्य, पल्स् पोलिओ, इ. अग्रीम वाटप व हिंसोब ठेवणे, ति.वै.अ. (वास) व रुग्णावाहिका वाहताना इंधन अग्रीम वाटप व हिंशोब ठेवणे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकावारे	श्री.एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
१०	लेखा - ८	रुग्णालयातील रुग्णांना प्रविष्यात चेणा-या आहारा विषयक लेखा ठेवणे, अनुदान उपलब्धतेनमार तपशिलवार देयके, संक्षिप्त देयके इ. तथा र करणे	नोंदवहीवर	संगणकावारे	श्री.एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक

११	भांडार - १	जड वस्तु संग्रह व भांडार विभागातील सर्व कामे, पेटी सफ्ट्वर, व वाहन विषयक संपूर्ण कार्यभार.	नोंदववहीवर	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१२	भांडार - २	महालेखापाल / खाते निहाय लेखा परिक्षण, भांडार पडताळणी अतपालन, भांडारपाल यांता मदत / ग्रंथपाल कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१३	नियोजन	नियोजन विषयक सर्व कामे, वार्षिक योजना, अभ्यागत समिती, म.आ.से.वि. प्रकल्पांतर्गत बांधकामाची माहिती, जि. लग्नालयीन खाटा विषयक माहिती, जि. रु./ग्रा.रु./कु.रु बांधकाम विषयक माहिती, उपीडीसी विषयक माहिती, उपहार गुहा विषयी माहिती.	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१४	अस्थापना - १	महाराष्ट्र वेदकीय आरोग्य सेवा वर्ग - २ या अस्थापना विभागाचा संपूर्ण कार्यभार (जि.रु./कुटीर रु./ग्रामीण रु. इ.)	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१५	अस्थापना - २	महाराष्ट्र वेदकीय आरोग्य सेवा वर्ग - २ या अस्थापना विभागाचा संपूर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१६	अस्थापना - ३ अ	वर्ग - ३ संवर्गाच्या तांत्रिक / अतांत्रिक सर्व लिपीक वर्ग, वाहन चालक, या अस्थापनेचा संपूर्ण कार्यभार, पदांचा आढावा, पदे पुढे चालू ठेवणाऱ्या प्रस्ताव, इ.	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
१७	अस्थापना - ३ व	परिसेविका संवर्गाचे अस्थापना विभागाचा संपूर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक

१८	अस्थापना - ३ क	अधिपरिचारिका संवर्गाचि अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री. एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
१९	अस्थापना - ४	वर्ग - ४ संवर्गातील अस्थापना विभागाचा संपुर्ण कार्यभार	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री. एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
२०	नियोजन	निवेआ(बाह्य संपर्क) यांचे कायालयाशी निगडीत सर्व कामे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची माहिती / अहवाल / संकलन उप जिरु / गा.रु. येथील रुणालय तपासणी अहवाल उप जिरु / गा.रु. येथील तक्रारी / चोकशी अहवाल उप जिरु / अहवाल कुरीअर अहवाल	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री. एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
२१	मेडीकल इकॉर्ड	आंतररुग्णांची वैद्यकीय प्रमाणपत्रे वितरित करणे, मेडिको लिंगल केसेस, शब विच्छेदन अहवाल या विपरीता पत्र व्यवहार व त्याचे दपतरी जतन करणे, गर्भपात केंद्रस मान्यता देणे, बोगस डॉक्टर, खाजगी वैद्यकीय व्यवसाय व अति महत्वाच्या व्यक्तींच्या दो-चासाठी वैद्यकीय पथकांची व्यवस्था करणे.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री. एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक
२२	वैद्यकीय प्रमाणपत्रे	वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके, वैद्यकीय प्रमाणपत्र, प्रतिस्वाक्षरी, मेडीकल बोर्ड इ.	संगणक हार्ड डिस्क	संगणकाव्दारे	श्री. एस.डी. भैसले, कनिष्ठ लिपिक

२३	आवक जावक	आवक जावक विषय सर्व कार्यभार, शासकीय मुद्रांकाचा हिशोब व नोदवहया ठेवणे.	शासकिय विहित नमुने	-	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक
२४	वाहय रुग्ण विभाग	वाहय रुग्ण शुल्क वसुली करून त्याची नोदवहीत नोंद करणे व जमा झालेली रक्कम स्थिय प्रपंजी रोखपालाकडे जमा करणे.	शासकिय विहित नमुने	-	श्री.एस.डी.भैसले,कनिष्ठ लिपिक

वभाग .४ (१) (ब) (१६)

‘ माहिती अधिकारी/सहाय्यक माहिती अधिकारी / अपिलीय अधिकारी यांचे कार्यक्षेत्राचा संपुर्ण तपशिल
(माहितीचा अधिकार) वैद्यकीय अधिकारक ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर, जिल्हा रायगड
“अ”

शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	माहिती अधिकारा-याचे नाव	पदनाम	माहिती अधिकारांतर्गत माहिती अधिकारा-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.	माहिती अधिकारा-याचे नाव	माहिती अधिकारासाठी ई-मेल आय डी	अपिलीय अधिकारी
१	डॉ. जगताप	वैद्यकीय अधिकारी, वर्ग-२	ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर, रायगड	ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर, रायगड	निरंक	डॉ. मारुलकर, जि.श.चि	

“ब”

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

अ. क्र.	सहाय्यक माहिती अधिकारा-याचे नाव	पदनाम	माहिती अधिकारांतर्गत माहिती अधिकारा-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.
१	श्री ओसले	कनिळ लिपिक	ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर, रायगड	ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर, रायगड

“क”

अपिलीय अधिकारी

अ. नं.	अपिलीय अधिकारा-याचे नाव	पदनाम	अपिलीय अधिकारा-याचे कार्यक्षेत्र	प-ता व दुरध्वनी क्र.	माहिती अधिकारासाठी ई-मेल आय डी
१	डॉ. मारुलकर	जि.श.चि	रायगड जिल्हा	सामान्य रुग्णालय, अलिबाग	निरंक